

आदिवासी विकास विभागाच्या
 नियंत्रणाखालील गट-ब, क व ड मधील
 लिपिकवर्गीय तसेच शिक्षक संवर्गातील पदे
 नामनिर्देशनाने भरण्याबाबत सुधारित
 कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आस्था-१०९९/प्र.क्र.१०१/का.१५
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.
दिनांक : १७ नोव्हेंबर, २००५

- वाचा :-** (१) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र.एसएसएन-१०९९/(३४०/९९)/माशि-२, दिनांक १३ ऑक्टोबर, २०००.
 (२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०९९/प्र.क्र.१०१/का.१५, दिनांक २५ जून, २००१.
 (३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांक: पीआरई-२००२/३३९५/प्राशि-१, दिनांक २७ फेब्रुवारी, २००३.
 (४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : आस्था-१०९९/प्र.क्र.१०१/का.१५, दिनांक ३० एप्रिल, २००३.

प्रस्तावना :- आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट- ब व क मधील लिपिकवर्गीय पदे व शिक्षण संवर्गातील पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत प्रस्तावनेतील अ.क्र.२ येथे नमूद केलेल्या दिनांक २५ जून, २००१ च्या शासन निर्णयान्वये सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास तसेच आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे याचे अध्यक्षतेखाली निवड समित्या गटित करून भरतीबाबतची कार्यपद्धती ठरवून दिलेली होती. तसेच गट-ड मधील पदे भरण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी शासन निर्णय क्र.आस्था-१०८९/प्र.क्र.७९९/का.१५, दिनांक १५ जानेवारी, १९९२ अन्वये प्राधिकार दिलेले होते. अपर आयुक्त, आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना प्रदान केलेले अधिकार संदर्भात नमूद अ.क्र.४ येथील दिनांक ३० एप्रिल, २००३ च्या शासन निर्णयान्वये काढून घेण्यात आले व आदिवासी विकास विभगाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय यंत्रणेतील गट-ब, क व ड (वर्ग-३ व ४) मधील लिपिकवर्गीय तसेच शिक्षक संबंधातील पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली प्रादेशिक समित्याची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आयुक्त, आदिवासी विकास यांना अपर आयुक्त स्तरावरील प्रादेशिक समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम करण्यास मर्यादा येत आहेत व चेळच्या बेळी उमेदवारांची निवड करणे शक्य होत नाही. सबब,

आयुक्त, आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक समित्याचे पुनर्गठण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय निवड समित्यांमार्फत गट "ब" व "क" मधील लिपिकवर्गीय पदे तसेच शिक्षक संवर्गातील पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत अवलंबविली जाणारी कार्यपद्धती, शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेली पद्धती व सामान्य मिथुक्त्यांबाबत सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या पद्धतीमध्ये तफावत असल्यामुळे उमेदवारांची निवड करण्याबाबत वेगवेगळी कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये एकसुत्रीपणा राहत नाही. सबब, निवड प्रक्रियेत एकसुत्रीपणा आणून सुधारित कार्यपद्धती ठरविण्याची बाबसुधा शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट-ब, क व ड (वर्ग-३ व ४) ची पदे भरण्यासाठी प्रस्तावनेतील क्रमांक-४ येथील दि.३० एप्रिल, २००३ अन्वये आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रादेशिक समित्या रद्द करण्यात येत असून पुनर्रचित समिती पुढीलप्रमाणे राहील :-

- | | | |
|-----|---|------------|
| (१) | संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास | अध्यक्ष |
| (२) | आदिवासी विकास आयुक्तालयातील सह आयुक्त/उपआयुक्त (प्रशासन)/(शिक्षण) | सदस्य |
| (३) | मुख्यालयाच्या ठिकाणचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी | सदस्य |
| (४) | मुख्यालयाच्या ठिकाणचे जिल्हा सेवायोजन अधिकारी | सदस्य |
| (५) | संबंधित अपर आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त | सदस्य सचिव |

३. उपरोक्त निवड समितीने प्रस्तावनेतील अ.क्र.२ येथील दि.२५ जून, २००१ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे निवड प्रक्रिया पार पाढावी. तसेच उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर तात्काळ निवड यादी अंतिम करून घोषित करावी व कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावी तसेच नियुक्त उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावेत.

४. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२५ जून, २००१ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठित केलेली निवड समिती कायम राहील. सदर निवड समितीने उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे व उपरोक्त परिच्छेद क्र.३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवड प्रक्रिया पूर्ण करावी.

५. अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखाली या शासन निर्णयान्वये पुनर्गठित केलेल्या सर्व निवड प्रक्रियामध्ये एकसुत्रीपणा असावा व सर्व समित्यांनी एकच कर्मसंपद्धती अवलंबिणे आवश्यक

आहे. सबब, निवड समित्यांनी खालीलप्रमाणे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार नामनिर्देशनाद्वारे उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी :-

- (अ) प्राथमिक आश्रमशाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या पदावर "शिक्षण सेवक" नियुक्तीसाठी संदर्भातील अ.क्र.३ येथील शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २७.२.२००३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निवड पद्धतीनुसार केवळ अध्यापन पदविकेच्या लेखी परिक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणकृता यादी तयार करून व मुलाखत घेऊन मात्र मुलाखतीस कोणतेही गुण न देता उमेदवारांची निवड करण्यात यावी. तसेच प्रशिक्षित मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील जोडपत्र-अ मधील मुद्दा क्र.७ मध्ये विहित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.
- (ब) माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक शिक्षक व अध्यापक पदावर "शिक्षण सेवकाची" निवड संदर्भातील अ.क्र.१ येथील शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १३ ऑक्टोबर, २००० व अ.क्र.२ येथील या विभागाच्या दिनांक २५ जून, २००१ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या पद्धतीनुसार लेखी परिक्षा व मुलाखती घेऊन निवड करण्यात यावी. यासाठी लेखी परिक्षेसाठी ७५% व मुलाखतीसाठी २५% गुण ठेवण्यात यावेत.
- (क) शिक्षण सेवक संवर्ग वगळता वर्ग-३ मधील पदांवर विभागाच्या दिनांक २५ जून, २००१ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी. मात्र यासाठी लेखी परिक्षेसाठी ७५% व मुलाखतीसाठी २५% गुण ठेवण्यात यावेत. उमेदवाराला लेखी परिक्षेत व मुलाखतीमध्ये प्राप्त झालेले गुण एकत्र करून उमेदवाराची गुणानुक्रमे अंतिम निवड करण्यात यावी.
- (ड) संदर्भातील शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग दिनांक २५ जून, २००१ सोबतचे परिशिष्ट "क" मधील परिच्छेद-६(२) मध्ये अंशत: बदल करण्यात येत असून ज्या परिक्षांना पदवी ही किम्बान अहंता आहे अशाकरिता मराठी-इंग्रजी व सामान्य ज्ञान-बौद्धीक चाचणी या विषयाची प्रत्येकी १०० गुणांची अशा दोन प्रश्नपत्रिका ठेवण्यात याव्यात:

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,


 (द. र. चंद्रिकापूरे)
 अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

जिल्हाधिकारी, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

जिल्हा सेवायोजन अधिकारी, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

उपसंचालक, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र पड़ताळणी समिती, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर.

सामान्य प्रशासन विभाग, का.१३-अ, मंत्रालय, मुंबई

विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र दुर्योग सेवा निवड मंडळ, मुंबई

सर्व विशेष अधिकारी (विभागीय आयुक्त, कोकण विभाग/ नाशिक विभाग / पुणे विभाग / अमरावती विभाग / नागपूर विभाग / औरंगाबाद विभाग)

कार्यालय अधिकारी, का.९, १०, १४, १२ आणि १३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती, का.१५.